

(abl.) BHĀG. P. 3, 5, 32. — b) mit pass. Bed. *gefolgt —, verfolgt —, begleitet von* (instr.) MBh. 13, 2056. मृगीं शार्ङ्गलानुसृताम् R. 5, 18, 13. *अलमेभिरिति विन्मृतेरनुसृतेः* so v. a. *höre auf sie zu verfolgen* VP. 4, 3, 19. *गन्धेन* UTTARAR. 70, 8 (90, 9). BHĀG. P. 11, 2, 36. *durchlaufen, durchschritten*: बह्वो देशाः R. GORR. 1, 63, 16. *मातङ्गपूथानुसृतं गिरिम्* R. SCHL. 2, 56, 10. *verfolgt* (ein Weg): *अनुसृतप्रस्तुतग्रन्थसर्पायः* Verz. d. Oxf. H. 170, b, 5 v. u. *चित्तपदवी* Z. d. d. m. G. 27, 7. *behaftet mit* (abl.): *मोक्षात्* MBh. 5, 4290. — Vgl. *अनुसर* fg., *अनुसार* fgg. und *अनुसृति*. — caus. 1) *folgen heissen, nach sich ziehen*: *वायुरनुसारयतीव माम्* R. 3, 78, 8. — 2) *verfolgen*: (दृश्यवः) *अनुसार्यमाणा बहुभी रतिभिः* MBh. 1, 4309, 8, 2977. *einer Sache nachgehen*: *विद्या कर्म च* u. s. w. *अर्थार्थमनुसार्यते* 12, 12457.

— *अत्यनु* caus. *zu sehr verfolgen*: *भयान्* MBh. 12, 3675

— *अभ्यनु* in *Erfahrung bringen*: *योगेन* °सृत्य °सृत्य die neuere Ausg.) HARIV. 1440.

— *व्यनु* *durchlaufen, durchstreifen*: *वनम्* MBh. 11, 130. *durchdringen* SUCR. 2, 361, 15.

— *अप* 1) *herabgleiten*: *अनसः* RV. 4, 30, 10. *यानेन पश्चादपसरता* *zurückrollend* JĀṆ. 2, 299. — 2) *sich entfernen, — wegbegeben, zurücktreten* MAITREJ. 6, 14. MBh. 7, 1164 (nach der Lesart der ed. Bomb.). MĀṆḌH. 45, 13. ÇĀK. Ch. 53, 10. Spr. (II) 409. 810. 3179. KATHĀS. 7, 62. 49, 76. 124, 141. RĀĒA-TAR. 4, 531. DAÇAK. 85, 11. 88, 2. BHĀG. P. 1, 11, 9. 6, 11, 11. PAÑĀT. 74, 5. 220, 14. HIT. 18, 18. 23, 9. *चेदिभ्यः* MBh. 7, 348. *ततः स्थानात्* R. 3, 35, 86. Spr. (II) 410. *तत्समीपात्* KATHĀS. 10, 26. 26, 38. HIT. 38, 18. *अपसरति न चक्षुषो मृगाली* Z. d. d. m. G. 27, 32. °डुःखमपसरति PAÑĀT. 80, 22. partic. *अपसृत* HARIV. 13807 (रणात्). KĀM. NĪTIS. 13, 69. 82. KATHĀS. 20, 121. 37, 212. — 3) *von einer früheren Aussage abgehen, Etwas aussagen was mit einer früheren Aussage nicht übereinstimmt* KULL. zu M. 8, 54 (als Erkl. von *अप-धाव्*). — 4) *सोऽप-सृत्य* MBh. 12, 4475. HARIV. 3632 fehlerhaft für *सोप* ° d. i. स उप°. — Vgl. *अपसर* fg. und *अपसार*. — caus. *Jmd oder Etwas fortschaffen, entfernen* M. 7, 149. MBh. 7, 1788. MĀṆḌH. 155, 22. KATHĀS. 42, 96. fg. 115, 69. fg. KĀVYAPR. 119, 8. *पांस्वादिकम्* RAGHUN. (nach STENZLER). KULL. zu M. 9, 282. PAÑĀT. 15, 25 (ed. orn. 13, 6). KUSUM. 34, 2. 3. *ततोः* Spr. (II) 4320. KATHĀS. 56, 342. HIT. 111, 4. KULL. zu M. 3, 242. Vgl. *अपसार्य* (in den Nachträgen).

— *व्यप* *auseinandergehen, sich von einander entfernen* MBh. 8, 468. *sich entfernen, weichen*: *व्यपसरति च घातं चित्तात्सतामिव दुर्जनः* Spr. (II) 6174. — caus. s. *व्यपसारा*.

— *अपि* *darauf fließen*: *यदोषधीरप्यसरत्* TBh. 1, 4, 2, 3. ÇĀT. Br. 14, 9, 4, 5.

— *अभि* *herbeilaufen, — fließen zu* (acc.) RV. 1, 52, 5. 9, 82, 3. *hinzutreten, sich Jmd (acc.) nähern, losgehen auf* (auch in feindlicher Absicht) MBh. 1, 1175. 3002. 2, 2225. 3, 2388. 15676. 16863. 6, 2585 (nach der Lesart der ed. Bomb.). 2672. 14, 2168. R. 2, 87, 7 (95, 8 GORR.). 7, 37, 5, 4. Gtr. 9, 2. 11, 7. BHĀG. P. 1, 9, 38. 9, 10, 21. 10, 3, 22. 23, 19. *sich irgendwohin begeben*: *लङ्का युद्धाय* R. 6, 16, 24. *कर्णिकाकमलम्* eine Biene Spr. (II) 4891. *कैलासकृतसुभगामाशाम्* KATHĀS. 19, 107. *तत्र* BHĀG. P. 4,

3, 9. insbes. *zum Geliebten gehen, in seine Wohnung sich begeben* ŚĀH. D. 113. fg. Spr. (II) 1316 (zugleich *in feindlicher Absicht auf Jmd losgehen*). DAÇAK. 73, 9. 10. *तदागारमभिसारामि* 72, 9. 10. — partic. °सृत 1) mit act. Bed. *gekommen, gegangen zu Jmd (acc.)*: *अस्मानभिसृतेः कामात्* MBh. 7, 4449. Gtr. 7, 11. *सावतामिसृते द्वेषे losgegangen auf* 7, 3608. 9, 787. *gerichtet nach*: *यतः शिखिशिखाभिसृता* VARĀH. BRH. S. 11, 62. — 2) mit pass. Bed. *besucht*: *यो ऽरुम् — स्त्रैहादभिसृतस्त्वया* KATHĀS. 35, 140. — Vgl. *अभिसर्* fg., *अभिसर्त्*, *अभिसार* fgg. — caus. 1) *zuführen*: *सोमदत्तं सदृशं देवैर्नैवाभिसारिता — सा ते सुता* KATHĀS. 30, 139. — 2) *angreifen lassen, zum Angriff führen* MBh. 3, 665 nach der Lesart der ed. Bomb. — 3) *med. zu sich bestellen* (eine Geliebte) ŚĀH. D. 113. — 4) *besuchen, heimsuchen*: *महानदीभिर्बह्वीभिः — अभिसार्यमाणमनिशं ददृशाते महार्णवम्* MBh. 1, 1221. *एषा भवत्तमभिसार्यितुमागता* MĀṆḌH. 121, 14.

— *अत्यभि* *Jmd (acc.) zu nahe kommen*; partic. mit act. Bed.: *संध्यो वसिष्ठमासीनं तमत्यभिसृताः पुरा* MBh. 1, 3854. = *अतिक्रात्तवतः* NILAK. transgredi WRST.

— *अव* s. *अवसर*. — caus. *wegbewegen*: *द्वारम्* KAUC. 66.

— *अभ्यव* *sich entfernen von* (abl.) *nach* (acc.): *अभ्यवसृत्यैव* (so ed. Bomb.) *संप्रामाडुत्तरो दिशम्* MBh. 7, 8479.

— *समव* s. *समवसरा*.

— *आ* *herbeilaufen*: *आसन्नापासः* (अस्य!) RV. 6, 37, 3. AV. 20, 136, 5. *रथेषु पुनरासृतेषु* ÇĀT. Br. 5, 1, 5, 10. LĪTJ. 5, 12, 16. *herbeikommen* BHĀG. P. 4, 15, 9. Vgl. *आसार*. — caus. *an Etwas (acc.) gehen*: *कर्म चासार्यते तत्र विधिदृष्टेन कर्मणा* HARIV. 8016. *आसारित* ein musikalischer Kunstausdruck HARIV. 8451. 8690. = *मूर्क्षित* NILAK. zu 8690. *भरतो मुनिश्चतुर्विधमासारितं नृत्यविधावुपदिदेशोति प्रथमं नर्तकीप्रवेशः ततश्चासारितार्थाभिनयं नाच्यं ततस्तालानुगत्याङ्गाङ्कुरां ततो देवताचिह्नरूपेण नृत्यम्* ders. zu 8451.

— *अत्या* (*zuerst*) *herbeilaufen* KAUC. 62. — Vgl. *अत्यासारिन्* in den Nachträgen.

— *अपा* *umgehen, vorbeigehen bei* (abl.): *श्रुत्कस्थानादपासार्न्* JĀṆ. 2, 262. = *अपसरति यः* MIT., also wohl nur metrische Verlängerung von *अप*.

— *प्रत्या* s. *प्रत्यासार*.

— *व्या* *durchlaufen*: *दिवम्* RV. 9, 3, 8.

— *उद्* *sich davonmachen*: *उदाश्वो रथो इव सरिष्यथ* AV. 3, 9, 5. *मद्येन glücklich hindurchgehen durch* (acc.): *समिद्धं पावकम्* MBh. 4, 1545. *उत्सृत्य* v. 1. für *उत्सृत्य in die Höhe springend* HIT. 27, 13. *उत्सृत hoch* HARIV. 3926 (उत्सृक्त besser die neuere Ausg.). Vgl. *उत्सर*, *उत्सर्षा*. — caus. *wegtreiben, auseinander treiben, verschrecken*: *गृध्रान्* MBh. 11, 522. *अगपान्* HARIV. 14664. R. 4, 46, 9. 6, 90, 23. fg. 26. KATHĀS. 33, 57. 47, 2. 124, 88. *तत्सैन्यमुत्सारितवांस्तृणाध्यापीव मारुतः* HARIV. 12766. *उत्सारयामास गजान्महाध्यापीव मारुतः* 13623. *रामास्त्रोत्सारितो ऽर्षवः* RAGH. 4, 53. *उत्सारयतः प्रभया तमस्ते* (so ed. Bomb.) चन्द्ररश्मयः MBh. 7, 8413. *अन्धकारम्* HARIV. 9368. R. 6, 10, 27. *सह घनतिमिरे धैर्यम्* ŚĀH. 305, 17. *शैलान् fortschaffen* HARIV. 359. *पासून्* NĀB. zu GOBH. (nach STENZLER). *वायुम्* (im Körper) BHĀG. P. 4, 23, 14. *उत्सारिता* *इवाभवन्नर्ग्यास्त-*